


## ATOMIC STRUCTURE

**SUBSTANCE (पदार्थ):-**ज्या वस्तुला वनज असते,जी वस्तु जागा व्यापते व ज्या वस्तुची ज्ञानेंद्रियास जाणीव होते व त्यावस्तुलापदार्थ(MATTER)असेम्हणतात. घनरूप,वायुरूप आणि द्रवरूप असे तीन प्रकारचे पदार्थ असतात उदा. लोखंड,ऑक्सिजन,पाणी इ.असे अनेक पदार्थ मुलद्रव्यापासुन बनलेले असतात.**MOLECULE(रेणु)** :-मुलद्रव्यांचे अथवा संयुगाचे सर्वच्या सर्व गुणधर्म असलेल्या व स्वतंत्र अस्तीत्व असलेल्या लहानात लहान कणांस रेणु असे म्हणतात. उदा. लोखंड,खडु इत्यादींचा सर्वात लहान कण.**ATOM(अणु)** :-मुलद्रव्यांचे सर्वच्यासर्व गुणधर्म असलेल्या सुक्ष्मतम कणांस अणू असे म्हणतात. अनेक अणू पासुन रेणु तयारहोते. अणुहाइतकासुक्ष्म असतो की,एकाटाचणीच्याटोकावरअब्जावधीअणुसामावृ शकतात. उदा. ऑक्सीजन ( $O_2$ ) व हायड्रोजन ( $H_2$ ) ह्यांचा रेणुत्या—त्यामुलद्रव्याच्या प्रत्येकी दोन अणुंनी बनलेला आहे.

**ATOMIC STRUCTURE (अणुची रचना) :**—प्रत्येक अणुच्या मध्यभागी एक कठीण कवच असते त्यास केंद्रक असे म्हणतात. केंद्रकामध्ये न्युट्रॉन व प्रोटॉन असतात. आणि केंद्रका भोवती मोठी पोकळी निरनिराळ्या दिर्घवर्तुळाकार मार्गाने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ज्या मार्गाने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात त्या मार्गास इलेक्ट्रॉन्स कक्षा असे म्हणतात.



**Electron:**-विद्युतदृष्ट्या इलेक्ट्रॉन्स हे ऋणभारित कण असतात. इलेक्ट्रॉन्स आकाराने मोठे परंतु वजनाने हलके असतात. त्यामुळे त्यास थोडेसे ढकलले तरी ते चटकन आपली जागा सोडून वहनात भाग घेतात.

**Proton:**- प्रोटॉन हे विद्युतदृष्ट्या धनभारीत कण असतात. इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत प्रोटॉन आकाराने लहान परंतु जवळपास **1840** पटीनेजड असतात. त्यामुळे ते आपली जागा सोडत नाही. अर्थात प्रोटॉन हे वहनात भाग घेत नाहीत.

**Neutron:**-न्युट्रॉन हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. म्हणजेच त्यावर कोणताही भार नसतो. केंद्रका मध्ये ते प्रोटॉन्सशी घट्ट बांधलेले असतात

एखाद्या मुलद्रव्याच्या अणुमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात जेवढेच प्रोटॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्स या संख्या एवढाच त्या मुलद्रव्याचा अणुकमांक असतो.उदा. ॲल्युमिनीयमचाअणुकमांक 13 आहेतर त्याचा अर्थ त्यांच्या अणु मध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉनची संख्या 13 आहे.कोणत्याही अणुतील एकुण इलेक्ट्रॉन्स हे अणुकेंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षामध्ये सामावलेले असतात. कोणत्या ही अणुकेंद्रका भोवती जास्तीतजास्त सात कक्षा असतात. त्या K,L,M,N,O,P,Q ह्या अक्षराने दाखवतात. त्या कक्षामध्ये  $2N^2$  ह्या प्रमाणे इलेक्ट्रॉन्स सामावले जातात.

### Nम्हणजेचकक्षाचाकमांकहोय


K यापहिल्या कक्षेत :  $2 \times 1 \times 1 = 2$  इलेक्ट्रॉन्स

L यादुसऱ्या कक्षेत :  $2 \times 2 \times 2 = 8$  इलेक्ट्रॉन्स

M यातिसऱ्या कक्षेत :  $2 \times 3 \times 3 = 18$  इलेक्ट्रॉन्स

Qयासातव्या कक्षेत :  $2 \times 7 \times 7 = 98$  इलेक्ट्रॉन्स

या प्रमाणे इलेक्ट्रॉन्स सामावले जातात. परंतु प्रत्येक अणुतील सर्व कक्षा पुर्णपणे भरलेल्या असतातच




**Copper Atom**

असे नाही. सामाच्यत: पहिल्या अठरा क्रमांकाच्या मुलद्रव्यांच्या बाबतीत वरिलप्रमाणे विभागणी होत असते. काही मुलद्रव्यांच्या अणुमध्ये सात पेक्षा कमी ही कक्षा असतात. एकुण कक्षा पैकी सर्वात बाहेरची जी कक्षा असते त्या कक्षेससंयुजा कक्षा असे म्हणतात आणि संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉन्सला मुक्तइलेक्ट्रॉन्स असे म्हणतात. ह्या कक्षेत जास्तीतजास्त आठच इलेक्ट्रॉन्स सामावले जातात व संयुजा कक्षेच्या सर्वांजवळच्या कक्षेत जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन्स सामावले जाऊ शकतात.

**PRIMARY ELECTRICITY (प्राथमिक विद्युत) :**—इलेक्ट्रॉन्सवहनालाच विद्युत असे म्हणतात. साधारण स्थितीत प्रत्येक अणु मध्ये धनभार (पॉझीटिव चार्ज) व ऋणभार (निगेटिव चार्ज) समान असतो. परिणामी तो अणु विजेचा कोणताही परिणाम दाखवत नाही. परंतु जर त्या अणुवर बाह्यप्रेरणा लावली तर मुक्त इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडुन शेजारच्या अणुमध्ये जातो. आणि तो अणुचार्ज होवुन विजेचे अस्तीत्व दाखवुलागतो.


अणु ज्यावेळी आपल्या बाह्यतम कक्षेतील एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन्स गमावतो त्यावेळी प्रोटॉन्सच्या संख्येपेक्षा इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी होते. म्हणुन तो अणु धन (पॉझीटिव चार्ज) भारीत होतो. ज्यावेळी एखाद्या अणु आपल्या बाह्यतम कक्षामध्ये दुसऱ्या अणु कडुन इलेक्ट्रॉन्स मिळवितो. त्यावेळी प्रोटॉन पेक्षा इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढून तो अणु ऋण भारित (पॉझीटिव चार्ज) होतो.

इलेक्ट्रॉन्स गमावणे किंवा मिळविणे हे त्या त्या अणुच्या बाह्यतम कक्षातील इलेक्ट्रॉन्सच्या संख्ये वर अवलंबुन असते. कारण प्रत्येक अणु त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये आठ इलेक्ट्रॉन्स सामावुन घेवुन स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. ही स्थिती साठी त्या अणुला आपल्या इलेक्ट्रॉन्स ची देवाण घेवाण अथवा एकमेकांशी भागीदारी करावी लागते.




**STATIC ELECTRICITY (स्थिर विद्युत) :**—जी विद्युत दोन अणुच्या घर्षणाने, स्पर्शनेकिंवापारावर्तनानेतयारहोतेत्यास स्थिरविद्युत असे म्हणतात. उदा. शिशाचारॉडमांजरिच्याकातडीवर घासला असता, घर्षणामुळे शिशाच्या अणुतील इलेक्ट्रॉन्स मुक्त होऊन कातडीच्या अणुमध्ये जातात. त्यामुळे शिसेपॉझीटिव चार्ज धारणा करतो. हाचार्ज अतिशय अल्पप्रमाणात तयारहोतो. हाचार्ज म्हणजे चर्स्थिरविद्युत होय. अशी विज एकाठिकाणापासुन दुसऱ्या ठिकाणी वाढून नेता येत नाही. शिवाय अशाविजेकडुन कसल्याही प्रकारची कार्य करून घेता येत नाही. फक्त प्रयोगारित्यातीपडताळुन पाहता येते. म्हणुन अशाविजेला स्थिरविद्युत असे म्हणतात.

## STATIC ELECTRICITY




**DIANAMIC ELECTRICITY** (प्रवाही विद्युत) :— जी विद्युत जास्त प्रमाणात तयार करून एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी वायर व केबलच्या साहाय्याने वाहुन नेता येते. त्याविजेलाप्रवाहीविद्युतअसेम्हणतात. अशा विजेकडुन अनेकप्रकारची कार्य करून घेता येते. स्थिर किंवा प्रवाही विद्युत निर्माण करण्याकरिता अणुमधील इलेक्ट्रॉन्सचे वहन होणे अत्यावश्यक असते. आणि इलेक्ट्रॉन्सचे वहन होण्यासाठी पदार्थाच्या अणुला काहीतरी बाह्यप्रेरणा द्यावीच लागते. अर्थातच विद्युतऊर्जा निर्माण करण्यासाठी बाहेरून दुसरी ऊर्जा घ्यावी लागते. यावरून घर्षणा शिवाय खलील पद्धतीने ही विज निर्मीती शक्य होते.




## ELECTRICITY CAN PRODUCED BY


**1.THERMAL (THERMOCOUPLE)** (उष्णतेने विज निर्मीती) :—दोन वेगवेगळे धातु एकत्र जोडुन्त यांच्या जंक्शन पॉईंटला उष्णता दिली असता.उष्णतेने त्या धातुच्या अणुमधील इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात व विजनिर्मीती होते. ह्यास Thermocouple Electricity असे म्हणतात.



**2.PHOTO ELECTRICITY (SOLOR CELLS)**(प्रकाशाने विज निर्मीती) :— फोटो इमीशन पद्धतीमध्ये निर्वात नळी (ळऱ्युम टयुब) मधील पन्थावर प्रकाशकिरणे पडताच, इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. हे इलेक्ट्रॉन्स कॅथोडकडुन मुक्त होवुन अनोड कडे आकर्षिलेजातात. त्यामुळे पॉझीटिव्ह चार्ज व निगेटिव्हचार्ज तयार होवुन विजनिर्मीतीहोते.




**3.CHEMICAL (BATTERY) (रासायनिक कियेनेविज निर्माती) :-**—दोन वेगवेगळे धातुअॅसीडमध्ये बुडवुन ठेवल्यास त्या धातु मधील इलेकट्रॉन्स विजनिर्मिती होत. ह्य तत्वावर विजनिर्मिती केली जाते. उदा. सौम्य गंधकाम्लात कॉपर व झिंक ह्य वेगवेगळया धातुच्या पट्टया बुडवुन रासायनिक किया होते. त्या मुळे कॉपरचे इलेकट्रॉन्स मुक्त होवुन सामावले जातात. त्यामुळे कॉपर हा पॉझीटिव चार्ज व झिंक हा चार्ज होवुन विजनिर्मिती होते. अशा प्रकारची विज सेल व बॅटरी कडुन येते.



ठेवल्यास  
झिंकमध्ये  
निगेटिव  
मिळवता

#### 4. INDUCTION METHOD BY MAGNETIC FIELD (चुंबकाने विज निर्मिती) :-

एकाच चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये धातुची तार ठेवुन फिरवली त्या तारेकडुन चुंबकिय रेषा कापल्याजातात. आणि त्या तारेमध्ये विजनिर्मिती होते. अशा प्रकारची विज जनरेटरकडुन मिळवता येते.



असता,